

**APOLLO FINVEST** 

(INDIA) LTD.

CIN: L51900MII1985PLC036991 REGISTERED OFFICE: Unit No. 803, Morya Blue Moon, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai, Maharashtra 400053 Email: info@apollofinvest.com

Contact No. 022-62231667 / 68

November 06, 2023

The Secretary, **BSE Limited**25<sup>th</sup> Floor,

Phizore Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai –400 001

**Scrip Code: 512437** 

Subject: <u>Compliance pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</u> Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023, adopted in the Board Meeting held on November 03, 2023, published in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers on November 05, 2023.

We request you to take the above information on record.

Thanking you,

For Apollo Finvest (India) Limited

Mikhil Innani Managing Director & CEO

DIN: 02710749

products

installation include the

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to all that my client viz. SANGEETA YASWANT SHINDE is Owner of Flat bearing No. 306, on 3rd Floor, 'D'- Wing, Building No. 5, having area admeasuring 225 Sq. Ft. Carpet, in the known as "KRUSHNAGIRI SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", Situated at Sangharsh Nagar, Chandivali Farm Road, Constructed on plot of land bearing C.T.S No. 11 A (pt), of Village Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072, who has represented that (1) vide Order bearing O/w No. B/20/LAND/18/2008-09 Borivali Dated 10/04/2008 issued by Conservator of Forest & Director, Sanjay Gandhi National Park, Borivali allotted above said Flat to YASHWANT TUKARAM SHINDE, (2) Whereas, SHRI. YASHWANT TUKARAM SHINDE died on 03/09/2009 leaving behind him SANGEETA YASHWANT SHINDE as his legal heir and representative in respect of said Flat, (3) Whereas, by due procedure Society has transferred said Flat and Shares in respect of said Flat in favour of MRS. SANGEETA YASHWANT SHINDE.

All Persons including legal heirs, claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned at Office No.3, Tare Compound, Near Krishna Hotel, Dahisar Check Naka, Dahisar (E), Mumbai - 400068, within 07 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no

Place: Mumbai Date: 05.11.2023

Mr Kiran F Kochrekar K. K. Associates, Advocates.

#### SAI SIDDHI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Sai Vinayak Nagar, Nallasopara Link Road, Achole, Nallasopara (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401209 **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties The next hearing is kept on 22/11/2023 at 2:00 PM.

M/s. Sai Vinayak Enterprises And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -Village Achole, Taluka-Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
113	2 Part	-	797.00 Sq. Mtr.
114	7/2	-	12.00 Sq. Mtr.
		Total	809.00 Sq. Mtr.

Office: Administrative Building-A 206, 2<sup>nd</sup> Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 03/11/2023

(Shirish Kulkarni) SEAL **Competent Authority & District** Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

#### KAMDAR INDUSTRIAL ESTATE PREMISES CO-OP. SOCIETY LTD. Add :- Navghar, Vasai Road (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401210

# **DEEMED CONVEYANCE NOTICE**

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 22/11/2023

M/s. Kamdar Constructions And Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

#### Description of the property -Village Navghar, Taluka-Vasai, Dist. Palghar

	Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
	30	-	12	836.00 Sq. Mtr.
20 Pa	ffice : Administra )6, 2 <sup>nd</sup> Floor, Kolo alghar-Boisar Ro alghar. Date : 03/	gaon, ad, Tal. & Dist.	SEAL Compete	Sd/- irish Kulkarni) ent Authority & District ar Co.Op. Societies, Palgha

#### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/34976/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the

Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 687 of 2023.

Applicant :- Kanchanganga Co-Operative Housing Society Ltd. Add : Revenue Village, Shivaji Nagar, Garibachawada, Dombivali (W.), Tal

Kalyan, Dist. Thane

Opponents :- 1. M/s. Mavani Builders, a Partnership Firm, Through its Partner Shri. Virchand Haribhai Mavani, 2. Shri. Govind Shanku Dashputre, 3. Shri. Mohandas Venkatrao Baljekar, 4. Shri. Madhusudan axman Thakur, 5. Shri. Nilmani Bhikoba Pathare, 6. Sai Shubhangan C operative Housing Society Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has

been fixed on 04/12/2023 at 12.00 p.m.

Description of the Property - Mauje Shivaji Nagar, Tal. Kalyan, Dist. Tha								
	Survey No. Hissa No. Area							
	31	37/40/E	411.67 Sq. Mtr.					
	31	37/40/F	430.41 Sq. Mtr.					
	31	37/40/G	430.41 Sq. Mtr.					
	31	37/40/H	456.05 Sq. Mtr.					
		Total	1728.54 Sq. Mtr.					



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/34977/2023 Date :- 03/11/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 686 of 2023.

Applicant :- Riverdel Co-Operative Housing Society Ltd.
Add : Riverdale Complex, Hill Road, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist. Thane

Versus Opponents :- 1, M/s, Sai Homes Through its Partner Shri, Anil Harda harwani, 2. M/s. Premsai Builders & Developers Through its Partners 1) Shri. Prakash Bansilal Pamnani, 2) Shri. Jayram Radhomal Nihalani 3) Smt. Anita Jayram Nihalani, 4) Smt. Mala Keshav Chandanani, 5) Shri Puran Nagomal Kukreja, 6) Shri. Gurkukh alias Girdharimal Sabumal Moryani, 7) Smt. Reshma Pratap Ravlani, 3. Shri. Bala alias Balaram Mukund Desaikar (For himself & H.U.F. & Guardian of Ku. Rohit), 4. Smt. Vaishali Balaram Desaikar, 5. Smt. Tarabai Vishnu Desaikar, 6. Shri. Dilip Vishnu Desaikar, 7. Shri. Santosh Vishnu Desaikar, 8. Shri. Meghnath Vishnu Desaikar, 9. Smt. Archana Vinod Dhone, (Before marriage Archana Vishnu Desaikar), 10. Shri. Datta Pandu Desaikar alias Datt Pandurang Desaikar, (For himself, Guardian of Ku. Akash, Ku. Aatu & Ku Aavu & H.U.F.), 11. Shri. Shani Pandu Desaikar alias Shanivar Panduran ar (For himself, Guardian of Ku. Rutik, Ku. Rutika & Ku. Shradh & H.U.F.), 12. Smt. Rupali Shani Desaikar, 13. Smt. Rakhamabai Rames Patil. 14. Smt. Yesubai Ramesh Desaikar, 15. Smt. Laxmibai Ramesl Ramesh Desaikar, 18. Smt. Barkibai Adinath Dhone, 19. Shri. Vasan Ramchandra Desaikar, 20, Shri, Santosh Ramchandra Desaikar, 21 Smt. Jayshree Santosh Desaikar, 22. Shri. Pintu Ramchandra Desaika 23. Shri. Bhagwan Ramchandra Desaikar, 24. Shri. Rohan Ramchandra Desaikar, 25. Smt. Sitabai Zilya Desaikar, 26. Smt. Gulabbai Datta Bhoi 27. Smt. Nirmala Hanumant Patil, 28. Smt. Pushpa Jaywant Koli (Befor marriage: Fashi Mukund Desaikar), 29. Smt. Bebibai Vasant Bhoir, 30. Shri. Suresh Bhaskar Dhone, 31. Smt. Lalita Shalik Bhandari, 32. Smt Suvarna Jagannath Bhoy, 33. Smt. Kusum Hanuman Patil Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentione above. Failure to submit any say shall be presumed that nobody has an objection in this regard and further action will be taken accordingly. The ring in the above case has been fixed on 04/12/2023 at 12.00 p.m

escription of the Froperty - made barave, ran Raiyan, bist. Thane							
Survey No. Hissa No. Area							
9	1	3871 Sq. Mtr.					
9	7	1000 Sq. Mtr.					
9	8	1210 Sq. Mtr.					
10	4	2151 Sq. Mtr.					
Total 8232 Sq. Mtr.							
Sd/-							

SEAL

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane Competent Authority U/s 5A of the MOFA. 1963.

# **Shera Energy's H1FY24 Profit After Tax Surged 43%**

Mumbai : Shera Energy Limited. (NSE - SHERA), engaged winding wires and strips made of

non-ferrous metals like copper, aluminum and brass, announced in the business of manufacturing its unaudited Financial Results for H1 FY24.

## Consolidated Key Financials at a Glance: 01 FY24:

- Total Income of 384.41 crore, YoY growth of 13.21 %
- EBITDA of 25.28 crore, YoY growth of 26.61%
- EBITDA Margin of 6.58%, YoY growth of 70 Bps PAT of 6.14 crore, YoY growth of 43.42 %
- PAT Margin of 1.60 %, YoY growth of 34 Bps
- EPS Of 2.64, YoY growth of 22.79%

Naseem Chairman and Managing Director, Shera Energy Limited, said "The start of the financial year has been encouraging with double digit sales growth and impressive bottom line growth. With higher sale of value-added products and the stringent cost control exercise, we have managed to improve operating margin.

Our products are mainly used in transformers, motors and electrical panels and strong growth of the user industry will keep the demand momentum upbeat. With our quality product and diversified product portfolio, we are all set to leverage this opportunity and expect the growth momentum to continue for the rest of the year."

Shera Energy Limited (NSE Emerge on February 17, 2023.

Shaikh, - SHERA) Shera Energy Ltd, engaged in the business of manufacturing winding wires and strips made of non-ferrous metals primarily copper, aluminium and brass. To focus on business growth, the company has done backward and forward integration to add value-added products in the portfolio. Product range of company includes paper covered wires, enamel and fibre covered wires, round wires, rectangular wires, bunched wires, tubes, rods, strips, etc. These products are mainly used in transformers, motors and electrical panels. The Company is ISO Certified and having vendor approval validation from prestigious organisation such as Power Grid Corporation of India. The company got listed on NSE

# **APL Apollo's Design Innovation on Display at ACE Tech EXPO 2023**

Mumbai : APL Apollo Tubes Ltd., a leading player in the steel tube industry, is thrilled to participate ongoing the (Architecture, ACE Construction,

Engineering) EXPO: Architecture, Building Materials & Design Exhibition being held at the Bombay Exhibition Centre in Mumbai, from 2nd to 5th November 2023. At the event, the company's objective is to feature its design expertise and commitment to a green, sustainable world through its product collection. At this prestigious

event, APL Apollo has

set up a stall showcasing its ingenious product range, such as Circular Hollow Sections, Square Hollow Sections, Rectangular Hollow Sections, Oval Hollow Sections, Handrails, Single and Double Frames (Chaukhat), Octagons, Planks. Galvanos. and Coloured Coated Coils. These demonstrations highlight that highcalibre steel tube products are more than just steel; they are the building blocks of architectural



marvels as the brand is the embodiment of quality, reliability and innovation. Moreover, the company focuses on becoming the go-to choice for architects, engineers. interior designers and builders, enabling them to turn their creative visions into reality.

Equally noteworthy is that an installation designed bv the architect renowned Mandviwala firm Outub and Associates from Mumbai, which utilises high-quality tubes by the company, is displayed at the event. These integrated

APL Apollo rectangular hollow section and the APL Apollo circular hollow section. APL Apollo's engagement in events like ACE Tech EXPO is a valuable connection point with influential figures in the industry while presenting their customised steelsolutions, building contributing to greener world tomorrow. Furthermore, develops showcase brand equity and brand enhances visibility for the company. Talking about the event, Ms Charu Malhotra, The Chief Brand Officer of APL Apollo Tubes Ltd. said, "Our partnership with Mandviwala Qutub and Associates, led by the visionary Qutub, is the fusion of architectural aesthetics with steel displaying tubes. exceptional creativity. As we expand our marketing horizons, we value such experimental explorations to connect with new audiences and convey the endless possibilities that our products offer in the

# **Read Daily Active Times**

## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Ms. Hetal Dinesh Ganna and Ms. Tejal Dinesh Ganna are the Legal Heirs of the Owners and have been in un-interrupted use, occupation and possession of the Flat as more particularly described in the schedule hereunder. Upon the death of Mr. Dinesh Ganna and Mrs. Pushpa Dinesh Ganna, their daughters intend to and have applied to Shubh Karma Co-op Housing society Limited for transferring the membership / share certificate of the Flat in joint names of Ms. Hetal Dinesh Ganna and Ms. Tejal Dinesh Ganna.

Ms. Tejal Dinesh Ganna.

Any person having any claim against, into or upon the flat or the shares or any part thereof by way of sale, inheritance, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, lien, charge, trust, right of residence, maintenance or otherwise howsoever is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at his office at A/6, Augmarie CHSL., Bamanwada, Andheri (East), Mumbai 400099 or via e-mail on adv.chaitanva 2018 @gmail.com, within 15 (fifteen) days from the date hereof, otherwise the right, title and interest of Ms. Hetal Dinesh Ganna and Ms. Tejal Dinesh Ganna, pursuant to the flat mentioned in the Schedule hereunder will be ascertained and concluded thereby granting absolute disposal, transferring, mortgaging, selling and all other rights of the scheduled property as the owners mentioned above and the claim and/or objection, if any, on expiry of 15 (fifteen) days of this notice shall be considered as waived or abandoned.

THE SCHEDULE OF THE PROPERTY

ALL THAT piece and parcel of Flat No. 43, 'B' Wing, 4th Floor, Shubh Karma Co-op Hsg. Society Ltd. "Karmakshetra Plot No. 368, Com Harbanslal Marg, Sion Koliwada, Antop Hill, Mumbai 400037 along with 5 Share of Rs. 50/- each being share certificate No. 062, having distinctive No. 306 to 310 and Membership Register No. 12 (both inclusive) of said society bearing CS No. 89 of Sion - Matunga Scheme No. VI of the Improvement Trust of Municipal Corporation of Greater Mumbai, in the district of Mumbai Division.

Date - 05 November 2023 CHAITANYA S. PATEL ADVOCATE, HIGH COURT, BOMBAY

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandal, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/34119/2023 Date: - 15/09/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Corrigendum

Application No. 68 of 2022

Applicant :- Highway Avenue Co-operative Housing Society Ltd., Address: - Sai Kripa Complex, Survey No. 8 (Part-11), Kashi Gaon, Kashi-Mira, Mira Road East, Dist. Thane - 401107.

Versus
Opponents : - 1. M/s. B. B. Associates 2. Babulnath Jaggnath Agrawal
3. Satyanarayan jaggnath Agrawal 4. Ramprakash Jaggnath Agarwal
5. Balkishan Jagganth Agarwal 6. Manish Babulal Agarwal 7. Harish Babulal Agarwal. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 23/11/2023 at 01:00 p.m.

Description of the Property :- Mouje Kashi, Tal. Thane, Dist-Thane Survey No./CTS No. Total Area Hissa No. New Survey No. 8 Hissa No. - 2 799.22 sq.mtrs. Sd/-



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies. Thane & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

#### PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr. Ajhar Abdul Aziz

Notice is hereby given that 1) Mrs. Neeta Manoj Suru 2) Mrs. Heena Mukesh Suru owns and possess, Unit No. 178, 1st Floor Akurli Industrial Premises Co-op. Society Ltd., Akurli Road, Kandivali (E), Mumbai

The Original Agreement for Sale dated 4th January 2001 duly stamped and registered with the office of Sub Registrar of Assurances at Mumbai bearing Registration Serial No. BBJ-2636-2001 dated 28.03.2001 made and executed by and between M/S HI Fab Engineers Pvt. Ltd., And Kishor Shali (HUF).

No.BBJ-2636-2001 dated 28.03.2001 pertaining to the said Unit No. 178 has bee irrevocably lost and/or misplaced. Any person who has/have any claim in, to or or he Unit No. 178 or any part thereof, by way of lease, lien, gift, licence, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge, or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing t the address mentioned below specificall stating therein the exact nature of such claim, if any, together with documentar evidence within 15 days of the publication of this Notice. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants to the aforesaid documents.

SMITA R.GHADI Advocate High Court Bombay Shop No.76/EMP75/Phase 4,Thaku Village Kandivali (East),Mumbai - 400101

Notice is hereby given to the public at large

that MR MANOHAR BABLIRAO KADKE

is well and sufficiently entitled to Flat No.

003, in the Building No. "21/G", known as

"LAXMI S.R.A. CHS LTD.", Sangharsh

Nagar Chandivali Farm Road Andher

(East), Mumbai 400 072. Original owners

SMT KAMALABALKISAN REDDY died on

21/04/2012 and MR. MR. KRISHNA MALA

REDDI died on 22/08/1997 leaving behind

MR MANOHAR BARLIRAO KADKE as

the only successor. However Members of

Public are hereby notified that if anyone

having any adverse claim in respect of said

flat of whatsoever nature are hereby

advised to place their claim within 7 days

from present publication and contact at

Adv Bhakti V Thakur, 204, Cine Heights

CHS LTD, Near Canara Bank ATM & Balaj

Jewellers, New Golden Nest Road

Bhayander (East), Taluka & District Thane

with appropriate written evidences. Please

Note that Claims received without written

Sd/-Adv. Bhakti V. Thakur

Advocate, High Court.

evidences will not be considered.

#### PUBLIC NOTICE

Ansari and Mrs. Jaibun Nisha Aihar Ansari is Crystal Apartment, Ambawadi, Tulini Road Nallasopara (East), Taluka - Vasai, District -Palghar, Maharashtra - 401203 lying being and situated at Survey No. 124, Hissa No. 3, Village – Tulinj, Nallasopara (East), Taluka – Vasai District – Palghar. The Original Agreement for sale dated 28th December 2011 entered into by and between M/s. A. Y. Constructions Builder" of One Part and with Mr. Ajhar Abdul Aziz Ansari and Mrs. Jaibun Nisha Ajha Ansari (Purchaser) of the other part, registered vith sub - registrar of Vasai - 3 under Sr. No 16548/2011 dated 28/12/2011 has been lost. misplaced. The missing complaint is lodged by Mr. Aihar Abdul Aziz Ansari in Tulini Police Station vide missing Report No. 33776/2023 on 04/11/2023.

All the banks, financial institution, person etc. ar hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim, whatsoever egarding the claims, objections from any perso having right, title, interest in the applicatio roperty by way of sale, mortgage, gift, lien inheritance etc. to Misplaced of above said agreement with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

Dhirendra V. Chaubey Date: 05/11/2023 (Advocate High Court Flat No. 03. First Floor, Sai Niketan Datta Nagar Virar Road, Nallasopara (East), Tal. Vasai, Dist.-Palghar. Mob. 7972800742

# **Aptus Value Housing Q2** profit up 11%

**Aptus** Value Finance Housing Ltd has reported a 11 per cent increase in standalone profit after tax at 119 crore for the quarter ended September 30, 2023, when compared to 107 crore in the yearago quarter. On a consolidated basis, the company's PAT grew 20 per cent at \*148 crore (\*123 crore in Q2 of FY23). Standalone total income stood at 276 crore, when compared

to 237 crore. Its disbursements the September 2023 quarter grew 23 per cent at 745 crore, compared when to 604 crore in the year-ago quarter. For the half-year ended September 30, 2023, its stan- dalone PAT grew to 238 crore, against \*208 crore in H1 of FY23. On a consolid- ated basis, PAT rose 20 per cent at 290 crore (242 crore in H1

world of construction

and design."

# PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT our clients are needing to purchase from Mr. Navin M. Rupan proprietor M/s. Viva Food Products the property dmeasuring 1607.94 Sq meter (as per propert card) Jambivali Taluka, Land with Ground plus Storey Building structure known as Shed No. W-66 Anand Nagar, MIDC Addl. Ambernath Industria Area, Ambernath 421506 more over described in the Schedule hereto below free from a ncumbrances.

PUBLIC NOTICE

Any person having any claim or right in espect of the said property by way of inheritance. share, sale, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim, if any, vith all supporting documents failing which the said roperty will be transfer without reference with rioperty will be trainsfer without reference with further completion of documentation and to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All that piece & parcel land with structure propert admeasuring 1607.94 Sq meter (as per properl card) Jambivali Taluka, Land with Ground plus Storey Building structure known as Shed No. W-66 Anand Nagar, MIDC Addl. Ambernath Industria rea, Ambernath 421506 lying under Ambernath District and Registration District Thane.

Advocates for the Purchasers Asadali Mazgaonwala, M/s. Makker & Co Shop No. 7B, Shamji Morarji Bldg, Champshi Bhimji Road, Opp Mazgaon Tower, Mazgaon, Mumbai - 400 010.

Dated this 5<sup>™</sup>November 2023

# PUBLIC NOTICE

lients Mrs. Neeta Ramesh Gala, Mrs. Ekta Ronak Dedhia and Mrs. Priyanka Ramesh Gala are Co-owners of Flat bearing No.1102, admeasuring 1156 Sq. Ft. Rera Carpet area, 11th Floor, Building known as Mayur Pankh, the said building is constructed on the Plot bearing S. No. 61, H. No. 3 & 5, Sub Division Plot No. A, CTS No. 280/A/A-1 within Village Kaner Taluka Borivali, situated at Dattapada Road, Rajendra Nagar, Borivali (E), 400066 Hereinafter ferred to as the "said Flat" My Clients informed me that the said Flat is

onstructed in the new Building developed by M/s Brightmen Buildspaces LLP by demolition of the old ucture. The original Agreements along with Share Certificates and other documents of my Clients in espect of Flat No. 7 dated 18/07/2002 and Flat No. 8 dated 22/04/1990 on the 2nd Floor in the old building have lost and inspite of diligent search were not raceable, hence my Clients have filed an online Police Report to the Borivali Police Station on 04/11/2023 bearing Lost Report No.100814-2023. Hereinafter referred to as the said lost Agreements) If any person, body, individual, institution, having any claim and/or objection in respect of or against or relating to or touching upon the said lost Agreements of the said Flats viz. Flat No. 7 and Flat No. 8, may communicate the same to the undersigned at office ddress with valid proof thereupon within 15 days from the publication of this notice, failing which any such claim/s shall be deemed to be non-existent or waived and I the undersigned shall issue no claim Certificate to my Clients. Sunil Tyagi

(Advocate High Court) Date: 05/11/2023 NOTARY GOVT. OF INDIA Off: B/78 Shanti Shopping Centre, Opp. Mira Road Railway Station, Mira Road (E) Dist. Thane- 401107

# 🛢 🗀 🗀 🗀 FINVEST (INDIA) LTD. CIN: L51900MH1985PLC036991

Regd. Office: Unit No. 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053 Email: info@apollofinvest.com Website - www.apollofinvest.com Contact: 022-62231667/68 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED

SEPTEMBER 30, 2023									
(₹ in Lakhs)									
Sr.	Particulars	Q	Quarter Ended			Half Year Ended			
No.		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Revenue from Operations	392.20	549.19	1360.90	941.38	2936.95	4615.40		
2	Net Profit / (Loss) for the period before tax, before exceptional items	271.67	373.91	481.53	645.57	776.74	1453.06		
3	Net Profit / (Loss) for the period before tax after exceptional items	271.67	373.91	481.53	645.57	776.74	1453.06		
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	195.60	278.76	317.60	474.35	527.41	1007.64		
5	Total Comprehensive Income (After tax)	196.11	279.22	317.65	475.32	527.52	1011.00		
6	Reserves as shown in Audited Balance Sheet	-	-	-	-	-	4,826.67		
7	Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	373.12	373.12	373.12	373.12	373.12	373.12		
8	Earnings per equity share								
	1. Basic	5.24	7.47	8.51	12.71	14.14	27.01		
	2. Diluted	5.24	7.47	8.51	12.71	14.14	27.01		

The above-mentioned Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the quarter and half year ended Sept 30, 2023, filed with Stoci Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial

results for the quarter and half year ended Sept 30,2023 are available on the website of Stock Exchanges www.bseindia.com and also on the Company Mikhil In Managing Director & CEO

# **CHANGE OF NAME**

I HAVE CHANGED MY OLD NAME I MOHAMED SHARIF SHAMIM AHMED PARINEETA MURLIDHAR MATKAR TO QURESHI HAVE CHANGED MY NAME NEW NAME SMITA SATISH NERURKAR TO MOHD SHARIF SHAMIM AHMED AS PER DOCUMENT. QURESHI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME SANGITA BEN NARESH KUMAR SHAH SUMAIYYA BANO AIJAZ AHMED TO SANGITA NARESH SHAH AS PER SHAIKH TO NEW NAME SUMAIYYA SHAIKH TO NEW NAME SUMAIYYA AFFIDAVIT DATED 04/11/2023 - BANO EJAZ AHMED SHAIKH AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT. ZAHIR AHMED (OLD NAME) TO ZAHEER SHAIKH (NEW NAME) AS PER I HAVE CHANGED MY OLD NAME RIJAVANA YAKHUBSAB MULLA / DOCUMENTS.

RIZWANA YAQUB SHAIKH TO NEW I HAVE CHANGED MY NAME FROM NAME RIZWANA YAQUB SHAIKH IO NEW SHAIKH MOHD HUSSAIN ZAHIR NAME RIZWANA SIRAJUDDIN SHAIKH AHMED (OLD NAME) TO HUSSAIN AS PER DOCUMENT. ZAHEER SHAIKH (NEW NAME) AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENTS.

AFAQUE AHMED AKHTAR HUSAIN I HAVE CHANGED MY NAME FROM TANWAR (OLD NAME) TO AFAQUE EKTA BABEL (OLD NAME) TO EKTA TANWAR (NEW NAME) AS PER JAIN (NEW NAME) AS PER DOCUMENTS.

- I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SHOBHA ASHOKKUMAR GOHIL (OLD ASHOKKUMAR HIMATBHAI GOHIL NAME) TO SHOBHA ASHOKBHAI (OLD NAME) TO SHOBHA ASHOKBHAI GOHIL (NEW NAME) AS PER GOHIL (NEW NAME) AS PER DOCUMENTS.

DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME I HAVE CHANGED MY OLD NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME FROM
GEETABAHEN BABUBHAI RATHOD TO SINGH
RAWAT TO KAMLA
NEW NAME SANCEETA SLASHIKANT NEW NAME SANGEETA SHASHIKANT ANAND SINGH RAWAT AS PER DOCUMENT

Read Daily **Active** Times

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client (1) MR. BABULLAH MOHAMMED AMIN KHAN, & (2) MRS. ZAHIDA BABULLAH KHAN, That the Share Certificate holding Five fully paid up shares of having face value of Rs.50/- each issued by the Nasheman Co-op. Hsg. Soc. Ltd., held by MR. SAOOD ALAM BABULLAH KHAN, has been reported lost/misplace mewhere and the same is untraceable

1) MR. BABULLAH MOHAMMED AMIN KHAN, & 2) MRS. ZAHIDA BABULLAH KHAN, being the transferee of the shares applied for Duplicate Share Certificate from the Society. Any person who have any claim / objection in respect of the said shares should send their claim/objection in writing within 07 days together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel, Office at Flat No. 102, Building No.4, Darul Falah Colony, Kausa, Mumbra, Thane -400612 (Contact: 9869 428 278) within a period of 07 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed

to have been waived and /or abandoned "SCHEDULE"

All that piece and parcel of Flat No.505, Fifth Floor, 'L' Wing, admeasuring built-up area about 675 sq. fts. in the building known as Nasheman Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Kausa, Mumbra, Dist. Thane - 400 612, standing on plot of land bearing Survey No.20, Hissa No.5, within the limits of Thane Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane N. A. PATEL (Advocate) Date: 05/11/2023

# मुंबई लक्षदीप 🔇

# आ. गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने लोकांत रमणारा खरा लोकप्रतिनिधी गमावला - मुनगंटीवार

यांच्या निधनाने अत्यंत व्यथित झालोय. लोकप्रतिनिधी, नगरसेवक, आमदार, मंत्रीी असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करणारा दिलखुलास निष्ठावान नेता भाजपाने गमावला आहे, अश्या शब्दांत राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. शोक संदेशात मुनगटीवार म्हणाले कि, अकोलेकरांच्या दुःखात सहभागी होणारे, सदैव मदतीचा हात देणारे व सामान्यांमध्ये 'लालाजी' नावाने प्रसिद्ध अकोला

मुंबई, दि.४ : माझे परम पश्चिमचे भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाची वार्ता मनाला मित्र आमदार गोवर्धनजी वेदना देणारी आहे. पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. श्रीराम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असंख्य भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या कूटुंबीयांना हे दःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी भावना व्यक्त करून श्रद्धांजली

#### **TENDER FOR**

# **CATERING AND DECORATION CONTRACT**

Sealed tenders are invited to provide CATERING AND DECORATION services for the various functions at HEGGADE BHAVANA, Airoli, Navi Mumbai.

The form containing terms & conditions of Catering and Decoration contract at a cost of Rs. 5000/- is available from 10<sup>th</sup> November 2023 at the below mentioned address.

Interested Catering & Decoration contractors with minimum experience of five years may collect the application form and submit the same duly filled in along with a demand draft / pay order towards the earnest money deposit to our Manager Mi Nilesh Shetty / Mr Keerthan Hegde between, 10.00 AM and 6 PM (022-27792728 or Mobile No: 7304080152)

The last date for submission of sealed tender 18th November 2023 up to 5 pm. The tender will be opened on 19th November 2023 at the below address.

> **HEGGADE SEVA SANGH (R) HEGGADE BHAVANA** Plot No: 24/7, Sector: 15, Airoli, Navi Mumbai - 400708

(रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त)

# रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

# यूनियन बैंक Union Bank

प्रॉपर्टीज, पिंपरीपाडा, दिंडोशी, गोकुळधाम, मालाड पुर्व, मुंबई-४०००९७. ई-मेल: ubin0572187@unionbankofindia.bank

परिशिष्ट ४ (नियम-८(१)) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **युनियन बॅक ऑफ इंडिया, गोकुळधाम शाखे**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट (रूल्स, २००२) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **०१.१०.२०१८** रोजी वितरीत केलेल्या **मागर्ण** पूचनेनुसार आमची <mark>गोकुळधाम शाखेसह कर्जदार श्री. जिय हिरामन राथोड व श्रीमती रेणु विजय राथोड</mark> यांन पदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० **दिवसांच्या** आत देय रक्कम रु.१,४२,९४,९३२.०० **(रुपये एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे बत्तीस फक्त)** अधिक जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये **३१ ऑक्टोबर, २०२३** रोजी घेतलेला आहे.

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **युनियन बँक ऑफ इंडिया,** मालाड ऑर्लेम शाख यांच्याकडे देय थकबाकी रक्कम रु.१,४२,९४,९३२.०० **(रुपये एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजा**न **नऊशे बत्तीस फक्त)** अधिक व्याज जमा करावी.

कर्जदार तसेच जामिनदारांचे लक्ष्म वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्य

फ्लॅट क्र.२५०१, २५वा मजला, सी विंग, अनंता, श्रीकृष्ण नगर, जन. ए.के.व्ही. मार्ग, फिल्म सिटीजवळ गोरेगाव पुर्व, मुंबई-४०००६५ येथील मालमत्तेचे तत्सम तारण

यनियन बँक ऑफ इंडिया

## पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड

(पुर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड) सीआयएन:एल५११००एमएच१९८१पीएलसी३१२७४२

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०५, प्रायमस बिझनेस पार्क, अंबिका नगर-२, वागळे इंडस्टीयल इस्टेट. ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत. मोबा .: + ९१ - ८२९१५२९९३४,

ई-मेल:info@panachemodera.com, वेबसाईट:www.panabyte.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ. क्र.	तपशील	संपलेली चालु तिमाही	वर्ष ते तारीख	मागील वर्षात तारीख संपलेले संबंधित ३ महिने
		३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६६.५६	१४५.६५	४५३.३३
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(२१.१३)	(४९.४२)	4.68
æ	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(२१.१३)	(४९.४२)	4.68
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/ किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	(२२.८५)	(४४.0१)	4.38
ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(२२.८५)	(४४.0१)	ų. <b>३</b> ४
ξ	समभाग भांडवल	४३९.००	४३९.००	४३९.00
O	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात नमुद पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	(१३.२३)	(१३.२३)	(१३.२३)
۷	उत्पन्न प्रतिभाग(दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) मूळ सौमिकृत	(0.47) (0.47)	(१.00) (१.00)	0.83 0.83

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्व बीएसईसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.panachemodera.com वेबसाईटवर आणि बीएसा

लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंदपटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरित (पुर्वीची पनाचे इन्नोवेशन्स लिमिटेड) प्रकाश विछीवो

व्यवस्थापकीय संचालव

दिनांक: ०३.११.२०२३

पर्ल इंजिनियरींग पॉलीमर्स लिमिटेड

सीआयएन: यु२५२०९पीएन१९९२पीएलसी०१२७०१ नींद. कार्या : डी-१७, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, कुरकुंभ, तालुका दौंड, जिल्हा पुणे-४१३८०२, महाराष्ट्र. **मंबर्ड कार्यालय:** ४१०-४११, ४था मजला, न्य उद्योग मंदिर क्र.२. मोगल लेन. माहिम पश्चिम. मुंबई-४०००१६. **दूर.:**०११-२३४४२१२४, **वेबसाईट:** www.peplindia.com, **ई-मेल:** pearl.secretarial@pearlmail.com

#### २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटिंग आणि पुस्तक बंद करण्याची सूचना अ. वार्षिक सर्वसाधारण सभा येथे सचना देण्यात येत आहे की. पर्ल इंजिनियरिंग पॉलिमर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २९वी वार्षिक सर्वसाधार

सभा (एजीएम) शनिवार, २५ नोव्हेंबर २०२३ रोजी दु.१२:३० वा. दि.२५.०९.२०२३ रोजीच्या सामान्य परिपत्रव क्रमांक ०९/२०२३ आणि या संदर्भात सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या इतर सर्व संबंधित परिपत्रकांनुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता न घेता २९व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता सभासदांच्या सामायिक ठिकाण आयोजित केली जाईल, उपरोक्त परिपत्रकांच्या अनुषंगाने, २०२२-२३ वित्तीय वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमचे सूचना, ई-वोटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सूचनांसह इतर बाबी ज्या सदस्यां ई-मेल पत्ते कंपनी /डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत केवळ त्यांनाच ई-मेलद्वारे पाठविण्यात आल्या आहेत. सदस्यांर्न कपया लक्षात घ्या की एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ ची सचना कंपनीच्या www.peplindia.com -वर आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर (रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) म्हणजेच www.evoting.nsdl.com. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये सामील होण्याची तपशीलवार प्रक्रिया आणि कंपनीच्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंग २९व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या मोजण्याच्या हेतूने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्य सदस्यांची गणना केली जार्डल

## बी. ई-व्होटिंग

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २ च्या तरतदीनसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ द्वारे निर्धारित केल्यानसार, रिमोट ई-वोटिंग एजीएमच्या तारखेला मतदान हे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. कंपनीच्य सर्व सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते की:

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेले सर्व व्यवहार एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे केले जाऊ
- रिमोट ई-वोटिंग बुधवार, २२ नोव्हेंबर २०२३ रोजी (स.०९:०० वा.) (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०२३ रोजी (सायं.०५:०० वा.) (भाप्रवे) समाप्त होईल.
- ई-वोटिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे मतदान करण्याच
- पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख शनिवार, १८ नोव्हेंबर २०२३ आहे. एजीएमची सचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच शनिवार, १८ नोव्हेंबर २०२३ रोजी शेअस धारण केल्यानंतर शेअर्स विकत घेणारी आणि कंपनीची सदस्य होणारी कोणतीही व्यक्ती एनएसडीएल ल evoting@nsdl.co.in वर किंवा कंपनीला pearl.secretarial@pearlmail.com वर विनंती पाठवुन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवु शकते. जर सदस्य आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत देण्यासाठी तुमचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड
- सदस्यांनी हे लक्षात घ्यावे की:
- रिमोट ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग कालावधी संपल्यानंतर म्हणजेच शुक्रवार, २४ नोव्हेंब २०२३ रोजी (सायं.०५:०० वा.) (भाप्रवे) अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेला सदर तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही.
- ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीज/आरटीएद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्य नोंदणीमध्ये कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल ती व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग किंवा व्हीसी/ओएव्हीएम च सुविधा घेण्यास पात्र असेल, जसे की परिस्थिती असेल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत देणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. तथापि, ज्या सदस्यांनी यापूर्वी मतदान केले नाही त्यांना व्हीसी/ओएव्हीएम द्वारे मतदानाची सुविध उपलब्ध करून दिली जाईल.
- सभासदांनी ठरावावर मत दिल्यानंतर, त्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. s) एजीएमची सूचना कंपनीच्या www.peplindia.com वेबसाइटवर आणि एनएसडीएल च्य
- www.evotingindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करू इच्छिणा भागधारक, त्यांची विनंती कंपनीला pearl.secretarial@pearlmail.com किंवा निबंधक आणि हस्तांतरण प्रतिनिधीला ई-मेल करू शकतात उदा. मास सर्विसेस लिमिटेड येथे investor@masserv.com ई) मतदान प्रक्रियेची तपासणी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता कंपनीने सश्री शवेता गप्ता, कार्यर
- कंपनी सचिव (सदस्य क्र.५८२६५ आणि सी.पी.क्र.२२२१३) यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे कोणत्याही प्रश्लांच्या बाबतीत, तम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्ल (एफएक्य) आणि www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिक पाहू शकता किंवा कॉल करा.: ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर किंवा अमित विशाल
- सहाय्यक उपाध्यक्ष यांना evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. पढे. सदस्य श्री. दीपांश रस्तोगी सहाय्यक व्यवस्थापक, एमएएस सर्व्हिसेस लिमिटेड, कंपनीचे आरटीए यांच्याशी टी-३४, दुसरा मजला, ओखला इंडस्ट्रियल एरिया, फेज-२, नवी दिल्ली-११००२०, दूर.क्र.०११-२६३८७२८१/८२/८३ येथे संपर्क साधृ शकतात, ईमेल investor@masserv.com.

## क. पुस्तक बंद करणे

ठिकाणः नवी दिल्ली

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्य नियम १० नुसार, सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतरण पुस्तक रविवार, १९ नोव्हेंबर २०२३ ते शनिवार, २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता एजीएम च्या उद्देशाने बंद राहतील.

> पर्ल इंजिनियरींग पॉलीमर्स लिमिटेडकरित सही/

ब्रम्ह प्रकाश भारद्वा

## तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन

🖃 🗖 🗖 👢 🗖 FINVEST (INDIA) LTD.

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१

**नोंदणीकृत कार्यालय**ः युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.:०२२-६२३१६६७/६८, ई-मेल: info@apollofinvest.com, वेबसाईट: www.apollofinvest.com

२० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.			संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष		
क्र.	तपशील	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३९२.२०	489.88	१३६०.९०	९४१.३८	२९३६.९५	४६१५.४०	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपुर्व)	२७१.६७	३७३.९१	४८१.५३	६४५.५७	૪૭૮, ૩૭૭	१४५३.०६	
₹.	करपुर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	२७१.६७	३७३.९१	४८१.५३	६४५.५७	૪૭૮, ૩૭૭	१४५३.०६	
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१९५.६०	३७८.७६	३१७.६०	४७४.३५	५२७.४१	१००७.६४	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न, कराच्या एकूण	१९६.११	२७९.२२	३१७.६५	४७५.३२	५२७.५२	१०११.००	
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्याकित राखीव वगळून)	-	-	-	_	_	४८२६.६७	
૭.	भरणा केलेले समभाग भांडवल							
८.	(दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) उत्पन्न प्रतिभाग	३७३.१२	३७३.१२	३७३.१२	३७३.१२	३७३.१२	३७३.१२	
	अ. मूळ	4.28	૭.૪૭	८.५१	१२.७१	१४.१४	२७.०१	
	ब. सौमिकृत	4.28	૭.૪૭	८.५१	१२.७१	१४.१४	२७.०१	
							I	

वर नमुद अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक

मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोज संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य

मिखील डन्नार्न मुंबई व्यवस्थापकीय संचालक व सीईओ ०३ नोव्हेंबर, २०२३

#### अश्व फायनान्स लिमिटेड सीआयएन: यह५९१०एमएच१९९८पीएलसी३३३५<u>४</u>६

www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नोंदणीकृत कार्यालय व कॉपोरेट कार्यालय: १२बी, ३रा मजला, टेक्नोप्लेक्स-२ आयटी पार्क, वीर सावकर फ्लायओंव्हर समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, भारत. **दूर.:+**९१-२२-६२४९२७००,

फॅक्स:+९१-२२-६२४९२७८९, ईमेल: compliance.team@ashvfinance.com, वेबसाईट: www.ashvfinance.com मास्टर डायरेक्शन-रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी-स्केल बेस्ड रेग्युलेशन) निर्देशांच्या अनुषंगाने जाहीर सचना, दिनांक १९ ऑक्टोबर, २०२३ रोजी अश्व फायनान्स लिमिटेडच्या भागधारणा आणि

आरबीआय मास्टर डायरेक्शन्सच्या परिच्छेद ४२ चे पालन करून, अ**) अश्व फायनान्स लिमिटेड**: आणि **ब) ईएसएफ होल्डींग्ज २,** एक

व्यवस्थापनामध्ये प्रस्तावित बदल (आरबीआय नोंदणी क्रमांक बी.१३.०२३७६)

त आहे.	। ज्या सदमारा संयुक्तमण हा आहार सूचना आरा यह
पक्षकारांचे तपशील	नियोजित व्यवहाराचे वर्णन
क्या है से हैं है	क ८३ ०० ०० ००० (भारतीय कारो चार्गिकी कोर

पक्षकारांचे तपशील
ईएसएफ होल्डींग्ज २, मॉरिशसच्या कायद्यांतर्गत समभागांद्वारे मर्यादित असलेली कंपनी, ज्याचे
कार्यालय द्वारा आयक्यु ईक्यु फंड सर्विसेस (मॉरिशस) लि., ३३, एडिथ कॅवल स्ट्रीट, पोर्ट लुईस,
११३२४, मॉरिशस (ईएसएफ) येथे आहे. ईएसएफ ही ग्रोथ इक्विटी फंडाची पूर्ण मालकीची उपकंपनी
आहे जी भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम-आकाराच्या उद्योगांसाठी (एमएसएमईएस) रूफटॉप
सोलर फायनान्स उत्प्रेरित करताना दीर्घकालीन भांडवली प्रशंसा मिळवण्याचा हेतू आहे.
1:

कॉर्पोरेट ओळख क्र.सीआयएन: यु६५९१०एमएच१९९८पीएलसी३३३५४६ सह समाविष्ट केलेली | प्रस्तावित व्यवहार पूर्ण झाल्यावर, ईएसएफचे **थ्री. तरुण** आणि भारतीय रिझर्व्ह बँक **(आरबीआय)** मध्ये नॉन-डिपॉझिट घेणारी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी | **अरोरा** (डीआयएन ०६८८३९७०) यांना कंपनीच्या म्हणन नोंदणीकत आहे. नोंदणीकत कार्यालय-१२बी. ३रा मजला. टेक्नोप्लेक्स-२. आयटी पार्क. | संचालक मंडळावर नामनिर्देशित संचालक म्हणन नियक्त वीर सावकर फ्लायओव्हर समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००६२, भारत (कंपनी). वरण्याचा प्रस्ताव ठेवते.

३,00,00,000 (भारतीय रुपये त्र्याऐंशी कोटी) पर्यंत ९५,२०,४३२ (पंच्याण्णव लाख वीस हजार चारशे बत्तीस) मालिका ई अनिवार्यपणे परिवर्तनीय आणि कंपनीचे प्राधान्य शेअर्सच्या सदस्यत्वाद्वारे प्रस्तावित गुंतवणुक कंपनीचे १०० (शंभर) इक्विटी शेअर्स (प्रस्तावित

Ashv

आरबीआयने प्रस्तावित व्यवहारासाठी कंपनीला पत्र क्र.DoS.CO.RSG No.S6208/02.13.001/2023-24 दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी मान्यता

# प्रस्तावित व्यवहाराची कारणे

कंपनीतील **ईएसएफ**च्या गंतवणकीचे उद्दिष्ट कंपनीला भारतातील सक्ष्म, लघ आणि मध्यम उद्योग व्यवसायांना अल्प-ते-मध्यम मदतीच्या व्यावसायिक कर्ज वित्तपरवत्व्यासह वित्तीय सेवा प्रदान करण्याच्या एकण धोरणास समर्थन देण्यासाठी वाहीचे भांडवल प्रदान करणे आहे. ईएसएफ कंपनीला रुफटॉप सोलर फायनान्स लाँच करण्यासाठी ग्राहकांना मदत करेल. या सुचनेच्या तारखेपासून तीस (३०) दिवसांच्या आत, वरील विचारात घेतलेल्या कोणत्याही प्रस्तावित व्यवहारावरील आक्षेप/स्पष्टीकरण, पर्यवेक्षण

विभाग (नियामक सेवा गट), भारतीय रिझर्व्ह बँक, ३रा मजला, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकासमोर, भायखळा, मुंबई-४००००८, महाराष्ट्र, भारत यांना कळवावे. तसेच एक प्रत **कु. किरण अग्रवाल तोडी,** मुख्य वित्तीय अधिकारी, **अश्व फायनान्स लिमिटेड**, १२ँबी, ३रा मजला, टेक्नोप्लेक्स-२, आयटी पार्क, वीर सावकर प्लायओव्हर समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००६२, भारत यांना पाठवावी. यांच्या वतीने व द्वारे प्रकाशित जाहीर सूचना:

अश्व फायनान्स लिमिटेडकरिता

सही/-निकेश कुमार सिन्हा ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक (द्रीआयएन:०८२६८३३६) दिनांक: 0५ नोव्हेंबर, २०२३

ईएसएफ होल्डींग्ज २ करिता सही / – राजीव सितुल प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता

## लायकिस लिमिटेड

सीआयएन: एल७४९९९एमएच१९८४पीएलसी४१३२४७ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, ग्रॅंड्युअर इमारत, वीरा देसाई रोड, गुंदेचा समोर, सिम्फनी, अंधेरी-पश्चिम, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत. द्र.:+९१-२२-४०६९४७६९, फॅक्स:+९१-२२-३००९८१२८, ई-मेल:cs@lykis.com, वेबसाइट:www.lykis.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

1			एकमेव		एकत्रित		
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०९.२२ अलेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८९६०.८०	9६५४५.६0	99६0७.७३	९९५८.९५	१९२१५.७९	११८५६.४९
2	अविरत कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	08.40	992.00	२८७.२१	989.33	390.49	३५२.४४
3	अविरत कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	८६.९२	928.82	२८७.२१	२०३.७५	323.03	३५२.४४
8	खंडित कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
ч	खंडित कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
Ę	वर्षाकरिता नफा/(तोटा)	८६.९२	928.82	२८७.२१	२०३.७५	323.03	३५२.४४
0	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	۷۵.۱۵۵	926.99	२८७.१९	२०६.९८	<b>3</b> 2८.0७	३५१.४९
۷	भरणा केलेले समभाग भांडवल (दु.मु. रु.१०/- प्रतिभाग)	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२
9	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.٩०/–) (अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मृतभूत (रु.) २. सीन्योकृत (रु.)	0.84	0.58	9.86	9.04	9.80	9.८२
90	प्रतिशेक्षर उत्पन्न (प्रत्येकी रू.१०/-) (खंडीत कार्यचलनाकरिता) १. मुलमूत (रू.)	_	_	_	_	_	_

सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या मुंबई स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील आर्थिक परिणामांचे पुनरावलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि शिफारस केली आहे आणि संचालक मंडळाने ०३ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या सभेत मान्यता

लायकिस लिमिटेडकरित सही/-श्री. नादिर उमेदअली ध्रोलिया व्यवस्थापकीय संचालव ०३३०३६७५

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client (1) MR.
BABULLAH MOHAMMED AMIN KHAN, & (2) BABULLAH MOHAMMED AMIN KHAN, & (2 MRS. ZAHIDA BABULLAH KHAN, That the Shart Certificate holding Five fully paid up shares of having face value of Rs.50/- each issued by the Nashema Co-op. Hsg. Soc. Ltd., held by MR. SAOOD ALAM BABULLAH KHAN, has been reported lost/misplace propulsed and the same is uptraceable. somewhere and the same is untraceable

(1) MR. BABULLAH MOHAMMED AMIN KHAN. (1) MK. BABULLAH MOHAMMED AMIN KHAN, (2) MRS. ZAHIDA RABULLAH KHAN, being the transferee of the shares applied for Duplicate Shar Certificate from the Society. Any person who have a claim / objection in respect of the said shares should send their claim/objection in writing within 07 day. together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel, Office at Flat No. 102, Building No.4. Darul Falah Colony, Kausa, Mumbra, Tha No.4, Juriur Halan Colony, Kausa, Mumbra, Thane -400612 (Contact: 9869 428 278) within a period of 07 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and /or abandoned.

#### "SCHEDULE"

All that piece and parcel of Flat No.505, Fifth Floo 'L' Wing, admeasuring built-up area about 675 sq. fts in the building known as Nasheman Co-op. Hsg. Soc Ltd., situated at Kausa, Mumbra, Dist. Thane - 400 612 standing on plot of land bearing Survey No 20. Hiss No.5, within the limits of Thane Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane Date: 05/11/2023 N. A. PATEL (Advocate)

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४ नोव्हेंबर, २०२३

#### जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सुश्री हेतल दिनेश गन्ना आणि कु. तेजल दिनेश गन्ना हे मालकांचे कायदेशीर वारस आहेत आणि त्यांनी खाली दिलेल्या अनुसूचीत विशेषतः वर्णन केल्याप्रमाणे फ्लॅटचा अविरत वापर, व्यवसाय आणि ताबा घेतला आहे. श्री. दिनेश गन्ना आणि सौ. पुष्पा दिनेश गन्ना यांच्या निधनानंतर, त्यांच्या मुलींनी शुभ कर्मी को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेडकडे सदनिकेचे सदस्यत्व/भाग प्रमाणपत्र सौ. हेर्तल दिनेश गन्ना ऑणि कु. तेजल दिनेश गन्ना यांच्या संयुक्त नावाने हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आहे.

कोणा व्यक्तिकडे फ्लॅट किंवा शेअर्स किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा त्यावर कोणताही दावा विक्री, वारसा करार, तारण, आराम, भेट, भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, विश्वास, राहण्याचा हक्ष, रेखभाल किंवा अन्यथा, या मार्गाने असल्यास येथे लिखित स्वरुगात सहाय्यक कागदोपत्री पुराव्यासह त्याच्या ए/६, ऑगमारी कोहीसोलि, बामनवाडा, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९९ येथील कार्यालयात पाठवावे किंवा adv.chaitanya2018@gmail.com वर ई-मेलद्वारे सुचित करणे आवश्यक आहे, सुचना तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत, अन्यथा कु. हेतल दिनेश गन्ना आणि कु. तेजल दिनेश गन्ना यांचे हक्क, शीर्षक आणि हित, खाली विलेल्या अनुसूचीत नमूद केलेल्या फ्लॅटच्या अनुषंगाने तपासले जाईल आणि त्याद्वारे निष्कर्ष काढला जाईल, वर नमूद केलेल्या मालकांप्रमाणे नियोजित मालमत्तेची पूर्ण विल्हेवाट, हस्तांतरण, गहाण ठेवणे, विक्री आणि इतर सर्व अधिकार देणे आणि दावा आणि/किंवा आक्षेप, जर असेल तर, या सूचनेच्या १५ (पंधरा) दिवसांच्य . तमाप्तीनंतर माफ केले गेले आहे किंवा सोडून दिले असे मानले जाईल.

#### मालमत्तेची अनुसूची

फ्लॅट क्र.४३, 'बो' विंग, ४था मजला, शुभ कर्मा को–ऑप ही. सोसायटी लि. कर्मक्षेत्र प्लॉट क्र. ३६८, कॉम हरबंसलाल मार्ग, सायन कोळीवाडा, अँटॉप हिल, मुंबई ४०००३७ आणि प्रत्येकी रू.५०/– रुपयांच्या ५ शेअरसह भाग प्रमाणपत्र क्र.०६२, विशिष्ट क्रमांक ३०६ ते ३१० आणि सदस्यत्व नोंदणी क्रमांक १२ (दोन्ही समावेशी) मुंबई विभागातील जिल्ह्यातील, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या सायन - माटुंगा योजना क्र. ६ च्या सीएस क्रमांक ८९ असलेल्या सदर सोसायटीचा.

दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२३ चैतन्य एस. पटेल विकल, उच्च न्यायालय, मुंबई

## रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः रोझवुड चेंबर्स, ९९/सी, तुलसीवाडी, ताडदेव, मुंबई-४०० ०३४. सीआयएन:एल४५२००एमएच१९८५पीएलसी०३५०४४ ई-मेल:mumbaioffice@rasresorts.com, वेबसाईट:www.rrahl.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
<b>क</b> .		३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९३.५७	२६४.१२	9399.09
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५.०६	(४५.९७)	93.38
Ҙ.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२.६४	(५६.९३)	(0.09)
8.	करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न	3.33	(६૧.४२)	0.49
4.	समभाग भांडवल	३९६.९७	३९६.९७	३९६.९७
ξ.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	३२१.०६	२४२.५०	39८.0३
٥.	प्रतिभूती प्रमुख खाते	७.५२	७.५२	७.५२
۷.	निव्वळ मूल्य	२२३०.००	२०३२.७८	२२२८.९०
ς.	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	७७०.६४	७७०.६४	80८.८२
90.	थकित परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स	-	-	-
99.	कर्ज समभाग प्रमाण	9.६५	0.3८	0.9८
٩२.	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/-)			i
93.	मुळ व सौमिकृत	0.00	(٩.४३)	(0.02)
98.	भांडवल विमोचन राखीव	-	_	-
94.	कर्जरोखे विमोचन राखीव	-	-	-
٩ξ.	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	0.92	(0.03)	0.29
90.	व्याज सेवा समावेशन प्रमाण	9.८३	(0.03)	9.0८

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.rrahl.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये रास रिसॉर्ट्स ॲण्ड अपार्ट हॉटेल्स लिमिटेडकरिता विशंभर शेवकरामानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००२११६३

## प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६

नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ८वा मजला, पीरोजशानगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९. दूर.:९१-२२-२५१८६८२८; फॅक्स:९१-२२-६८६६९०००, वेबसाईट:www.pghealthindia.com; ई–मेलःinvestorgrievance.im@pg.com, गुंतवणूकदार हेल्पलाईन क्रमांकः+९१-८२९१९०२५२०

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ५६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी दु.३.३०वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत विहितप्रमाणे विषयावर विमर्ष करण्याकरिता, सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२० आणि नवीन क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) व अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार

वार्षिक अहवालासह सूचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. विद्युत स्वरुपाने वार्षिक अहवाल सदस्यांना पाठविण्याची प्रक्रिया ०७ नोव्हेंबर, २०२३ रोजी पुर्ण करण्यात आली आहे. वार्षिक अहवालासह सूचनेची प्रत कंपनीच्या <u>www.pghealthindia.com</u> तसेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार एजीएमकरिता गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल. नूचनेमध्ये सदर्भीत सर्वे दस्तावेज सदस्याना विनाशुल्क विद्युत निरीक्षणासाठी सदर सूचनेच्या वितरण तारखेपासून एजीएम

व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत

investorgrievance.im@pg.com वर ई-मेल करावा. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत ५९व्या एजीएममध्ये घोषित झाल्यास समभागांवरील अंतिम लाभांश देण्याकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चिती उद्देशाकरिता शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३ ते गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनी सदस्यांचे नोंद पुस्तक व

तारखेपर्यंत अर्थात ३० **नोव्हेंबर, २०२३** पर्यंत उपलब्ध होईल. ज्या सदस्यांना दस्तावेजाचे निरीक्षण करावयाचे आहे त्यांनी

भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ च्या तरतुदीनुसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयासंदर्भात सदस्यांनी कंपनीने रिमोट ई-वोटिंगची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधीत शनिवार, २५ नोव्हेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि **बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा**. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान कंपनीच्या सदस्यांना, ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरूपात दिनांक गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३ रोजी भागधारणा असेल त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तद्नंतर ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. सदस्यांने

यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे. नोंद दिनांक अर्थात गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा किंवा एजीएममध्ये सहभागी होण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असेल. ई-वोटिंगकरिता माहिती व प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी ई-वोटिंगकरिता खालील सूचनांचे पालन करावे.

ठरावांवर दिलेले मत त्यास पढ़े बदलता येणार नाही. कंपनीने मतांची तपासणी संचालनाकरिता कंपनीने कार्यरत कंपनी सचिव

श्री. नृपंग बी. ढोलािकया आणि त्यांच्या गैरहजेरीत श्री. विश्वेष जी. भगत, ढोलािकया ॲण्ड असोिसएटस् एलएलपी

- वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील einward.ris@kfintech.com व investorgrievance.im@pg.com वर ई-मेल करावे.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावे.

ई-वोटिंग संदर्भात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com वर डाउनलोड सेक्शन अंतर्गत भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल करावा. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी लाभांश हस्तांतरणाचे विद्युत स्वरूप प्राप्त करण्यास त्यांचे बँक तपशील नोंद/अद्यायावत

- विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) यांच्याकडे बँक तपशील सादर करावे.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे बँक तपशील तसेच त्यांचे बँक खातेबाबत कोरे रद्द केलेला धनादेशाची छाया प्रत निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड यांच्याकडे सादर करावेत.

यापुढे भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा) च्या तरतुदीनुसार, सुधारितप्रमाणे आणि भारतीय वित्तीय कायदा २०२० च्या तरतुदीनुसार **१ एप्रिल, २०२०** नंतर घोषित आणि कंपनीद्वारे दिलेला लाभांश हे भागधारकाच्या हस्ते करयोग्य आहे आणि कंपनीने लागु दराने भागधारकांना लाभांश उत्पन्नाचे वितरणावर स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागूप्रमाणे योग्य टीडीएस दर निश्चिती करण्यास आम्हाला सुलभ जावे याकरिता भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अंतिम लाभांशाच्या वेळी टीडीएस कपात करण्यास कंपनीला सुलभ जावे याकरिता https:// www.pghealthindia.com/investors वेबसाईटवर देण्यात आलेले आमचे पत्रात नमुद आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सदर दस्तावेज (पूर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले) ३० ऑक्टोबर, २०२३ पर्यंत einward.ris@kfintech.com वर अपलोड करावेत. कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया आम्हाला einward.ris@kfintech.com किंवा investorgrievance.im@pg.com वर कळवावे.

ज्या भागधारकांना त्यांची मते/प्रश्न असतील त्यांनी त्यांची विनंती वक्ता म्हणून त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल, मोबाईल क्रमांक investorgrievance.im@pg.com वर सदर सूचना तारखेपासून २७ नोव्हेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत पाठवावेत. वक्त म्हणून जे सदस्य त्यांची नोंदणी करतील त्यांनाच एजीएम दरम्यान त्यांची मते/प्रश्न विचारण्यास मान्यता दिली जाईल. एजीएमकरिता वेळेच्या उपलब्धतेवर वक्तांची संख्या व प्रश्न मर्यादीत राखण्याचे अधिकार कंपनीकडे राखीव आहेत.

> मंडळाच्या आदेशान्वये सही/-झिल शाह कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४ नोव्हेंबर, २०२३

(डीआयएनः ०९०३६६०२)

तिकाण: मुंबई